

२६ नोव्हेंबर २०१९.

मा. संपादक - वृत्त विभाग,

सविनय सादर प्रणाम,
खालील वृत्तास आपल्या वृत्तपत्रात कृपया प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

आ. नम्र,

आशा कुलकर्णी

महासचिव - हुंडा विरोधी चळवळ, मुंबई.

***** हुंडा विरोधी दिनानिमित्ताने महाविद्यालयांची रॅली - पदयात्रा *****

***** विद्यार्थ्यांनी घेतली हुंडा विरोधी शपथ *****

२६ नोव्हेंबर हा संविधान दिवस, तसेच मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याचा दिवस, सर्वच माध्यमांतून याची चर्चा आणि जाहिरातही होते. परंतु त्याच बरोबर हा दिवस हुंडा विरोधी दिवस म्हणून शासकीय पातळीवर पाळला जातो याकडे लक्ष वेधले युवा पिढीने ! आपल्या संविधानात समानता आणि समान संधी ही महत्वाची तत्वे अधोरेखित केली आहेत परंतु ती संविधानाच्या पुस्तकातच बंदिस्त आहेत. प्रत्यक्षात जीवनात त्यांचा अवलंब अजिबात दिसून येत नाही. या महत्वाच्या तत्वांना तिलांजली देणारी "हुंडा" ही दुष्ट रूढी आजही एकविसाव्या शतकात अस्तित्वात आहे. आपल्या संविधानाला आज ७० वर्षे झाली तरी या दुष्ट रूढीमुळे महिलांना दुय्यम स्थान दिले जाते व समान वागणूक मिळत नाही. यासाठी हुंडा प्रथेविरोधात तसेच समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित व्हावी यासाठी हुंडा विरोधी चळवळीतर्फे विलेपार्ले येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली-पदयात्रा आयोजित केली होती. या रॅलीत चौदा महाविद्यालयांतील साडे तीनशे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि एनसीसीचे कॅडेट्स सहभागी झाले होते. रॅली विलेपार्ले पूर्वेकडील स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी चौकातून सुरु झाली आणि साठ्ये महाविद्यालयात विर्सजित झाली. रॅलीला सम्बोधित करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मिलिंद बोरीकर आवर्जून उपस्थित होते तेव्हा हुंडा विरोधी घोषणांनी येथील परिसर दुमदुमला. प्राचार्य डॉ. एम आर राजवाडे यांनी रॅलीचे स्वागत केले आणि उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना हुंडा विरोधी शपथ तसेच संविधानाची शपथ दिली. रॅलीच्या संयोजक आणि चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस आणि त्यातील चळवळीची भूमिका स्पष्ट केली. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते देण्यात आली.

ANTI DOWRY MOVEMENT , BOMBAYहुंडाविरोधीचळवळ, मुंबई

४/५० विष्णूप्रसाद 'बी' सोसायटी, शहाजीराजेमार्ग. विलेपार्ले (पूर्व)

मा.संपादक - वृत्तविभाग,

सविनयसादरप्रणाम,

खालीलवृत्तासकृपयाप्रसिद्धीद्यावीतसेचन्यूजकव्हरेजसाठीआपल्याप्रतिनिधीसपाठवावेहीविनंती.

आशाकुलकर्णी

महासचिव - हुंडाविरोधीचळवळ, मुंबई

हुंडाविरोधीसप्ताहानिमित्तानेविद्यार्थ्यांचीरॅलीआणिलघुपटववक्तृत्वस्पर्धा

हुंडाविरोधीचळवळ, मुंबईहीसामाजिकसंस्थाहुंडाप्रथेविरोधात४६वर्षांपासूनविविधउपक्रमराबवतआहे. हुंडाविरोधीसप्ताहानिमित्तदरवर्षीमहाविद्यालयीनविद्यार्थ्यांचीरॅली (पदयात्रा) आयोजितकेलीजाते, यंदाचेवर्षीरॅलीशनिवारदिनांक८डिसेंबर२०१८रोजीचळवळीच्याविलेपार्ले (पूर्व) येथीलकार्यालयापासूनस्वातंत्र्यसैनिकमामासाहेबकुलकर्णीचौकातूनसकाळी८.३०सुरुहोणारअसून९.१५पर्यंतसाठ्येमहाविद्यालयातविसर्जितहोणारआहे.रॅलीलाअतिरिक्तपोलीसमहासंचालकडॉ.प्रज्ञासरवदेसंबोधितकरणारआहेत.

रॅलीनंतरसाठ्येऑडिटरियममध्ये "हुंडाप्रतिबंधककायदाआणिअंमलबजावणीकितीप्रभावी" याविषयावरपरिसंवादआयोजितकेलाअसूनयाचर्चासत्राचेअध्यक्षस्थानीसर्वोच्चन्यायालयांच्यानिवृत्तन्यायाधीशसुजातामनोहर असणारआहेत.

रविवारदिनांक९डिसेंबररोजीराज्यस्तरीयआंतरमहाविद्यालयीनवक्तृत्वस्पर्धासाठ्येमहाविद्यालयातसकाळी१०वाजतासुरुहोतील.

हुंडायाविषयावरपाचमिनिटांचेलघुपट१०डिसेंबररोजीसकाळी१०तेसायंकाळी५.३०वाजेपर्यंतपीडीअथवासीडीस्वरूपातचळवळीच्याकार्यालयात४/५०विष्णूप्रसाद 'बी' सोसायटी, शहाजीराजेमार्ग. विलेपार्ले(पूर्व) येथेदाखलकरायचेआहेत.

अधिकमाहितीसाठीसम्पर्क :आशाकुलकर्णी, महासचिव,हुंडाविरोधीचळवळ - ९८१९३७३५२२ / ९८१९५३९१९३दूरध्वनीक्रमांक : ०२२-२६८३६८३४ / २६८३६१३२.
